



आरोग्य संवाद
फुलवण्यासाठी
प्रत्येक कुटुंबियांचे
हक्काचे व्यासपिठ

कशासाठी ? प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्यासाठी !

सर्वसामान्यपणे कोणत्याही कुटुंबातील मुले ही एकसारखी नसतात. त्यामुळे त्यांच्या समस्या देखील वेगवेगळ्या असतात. हे झाले नॉर्मल मुलांबाबत, पण काही मुले ही वेगळी असतात. सारखं नसण आणि वेगळ असण यात फरक आहे. मतिमंदत्व, अध्ययन अक्षमता, दृष्टीदोष, श्रवणदोष, शारीरिक विकृती असे वेगळेपणाचे विविध प्रकार आढळून येतात. स्वमग्रता(ऑटिझम) हा त्यातलाच एक प्रकार आहे. स्वमग्रता ही एक मुलांच्या वाढीच्या वयात, (साधारणपणे ३० महिन्यांच्या दरम्यान) दिसणारी गुतांगुंतीची वैकासिक समस्या आहे. संवाद साधणे, चारचौघात वावरणे म्हणजेच ही एक भाषेच्या संप्रेषणाची अथवा देवाणघेवाणाची समस्या आहे. स्वताःच्या विश्वात सातत्याने रमणे म्हणजेच स्वमग्रतेची स्थिती असे म्हणता येईल. स्वमग्रता या अवस्थेला दूर करण्यास आजपर्यंत तरी औषध इंजेक्शना सारखी उपाययोजना सापडलेली नाही. ही अक्षमता जन्मभर रहाणारी आहे. त्यामुळे अशी समस्या असणाऱ्या मुलांशी निगडीत सर्व कुटुंबच जन्मभर तणावाखाली वावरत असते. म्हणूनच त्यावर कोणती उपचार पध्दती आहे या संदर्भातील माहिती आपण स्वमग्रता-लक्षणे, घ्यावयाची काळजी व उपचार पध्दती या ख्यानातून जाणून घेणार आहोत.

सदरचा कार्यक्रम सर्वांना खुला व विनामूल्य आहे.

कार्यक्रमाचा विषय

स्वमग्रता-लक्षणे, घ्यावयाची काळजी व उपचार पध्दती

(स्त्री-पुरुषांसाठी खुला कार्यक्रम)

वक्ते

श्रीमती पद्मजा गोडबोले व सौ. साधना गोडबोले

प्रसन्न ऑटिझम सेंटर, पुणे

दिनांक व वेळ

शनिवार २२ ऑक्टोबर २०११ सायं. ४.०० ते ५.३०

स्थळ:

वर्धमान प्रतिष्ठान, सेनापती बापट रोड,
सिम्बॉयसिस कॉलेज जवळ, शिवाजीनगर, पुणे. फोन : २५६५६६८०